https://archive.org/details/bk1183/page/n0/mode/1up

2010 Around -Jagannath Saar (1183)

All Items on https://archive.org/details/realpatidar

realpatidar.com

Full Library on https://realpatidar.com/library

॥ जय गुरुदेव ॥

संतश्री जगन्नाथ सार

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n1/mode/1up

Real Patidar Library

https://www.realpatidar.com/library

This book/literature/article/material may be used for research, teaching, and private study purposes. Any substantial or systematic reproduction, redistribution, reselling, loan, sub-licensing, systematic supply, or distribution in any form to anyone is expressly forbidden.

The library does not give any warranty express or implied or make any representation that the contents will be complete or accurate or up to date. The library shall not be liable for any loss, actions, claims, proceedings, demand, or costs or damages whatsoever or howsoever caused arising directly or indirectly in connection with or arising out of the use of this material.

Full terms and conditions of use: http://www.realpatidar.com

About Real Patidar books

Real Patidar's mission is to organize the information on Satpanth religion, which is a Nizari Ismaili sect of Shia branch of Islam, and to make it universally accessible and useful. Real Patidar Books helps readers discover the material on Satpanth online while helping authors and researchers in their studies. You can know more by visiting http://www.realpatidar.com

You can resize and move this box in any PDF Application like Adobe Acrobat Reader.

No specific pages. See whole book.
References by: RealPatidar.com

realpatidar.com

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n3/mode/1up

realpatidar.com

॥ ॐ श्री गुरवे नमः ॥

॥ संतश्री जगन्नाथ सार ॥

लेखक

श्री. ज्ञानदेव महाजन

मु. खडका, ता. भुसावळ

प्रकाशक

आचार्य श्री जनार्दन महाराज

सतपंथ साहित्य प्रकाशन, फैजपूर

ता. यावल, जि. जळगांव (फो. ०२५८५-२४५४१७)

मुल्य : ५/-

realpatidar.com

realpatidar.com

॥ ॐ श्री गुरवे नमः ॥

प्रकाशकाचे मनोगत

नाम घेता जगन्नाथी । भुक तृष्णा ही शमावी ॥
ओढ सर्वांठायी लागी । कायी सिध्दता मिळावी ॥
वैभवी माझा संत । ज्याला पार नाही होता ॥
कल्याणकारी स्वामी असा । परोपकार अंगी होता ॥

ब्रम्हलीन गुरुवर्य श्री जगन्नाथ महाराज यांच्या कार्याचा, स्वभावाचा आढावा घेणाऱ्या या ओव्या आहेत. प. पू. जगन्नाथ महाराजांचे कार्य शब्दात गुंफणे तसे फार कठीणच आहे किंवा ते अशक्य आहे. परंतु आमचे खडका येथील स्नेही श्री. ज्ञानदेव महाजन यांनी हा एक प्रयत्न केला आहे. श्री. महाजन यांनी यातील काही ओव्या मला म्हणून दाखविल्या, त्या खूप आवडल्या व प.

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n5/mode/1up

realpatidar.com

पू. महाराजांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या सर्वच भाविकांना हे आवडेल म्हणून ह्या एकशे एक ओव्यांचा 'संतश्री जगन्नाथ सार' या नावाने सग्रंह छापण्याचे नक्की केले.

या ओव्यांच्या माध्यमातून श्री. ज्ञानदेव महाजन यांनी प. पू. जगन्नाथ महाराजांच्या चरित्रावर साध्या, सोप्या, सरळ पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सत्पंथावर, प. पू. महाराजांवर असलेल्या श्रध्देपोटीच श्री. ज्ञानदेव महाजन यांना ही प्रेरणा झाली. त्यांनी केलेला हा प्रयत्न सर्वच गुरुबंधूंना आवडणारा आहे. अशीच सत्पंथावर, सद्गुरु इमामशाह महाराजांवर, प. पू. जगन्नाथ महाराजांवर बरीच भजने त्यांनी लिहीली आहेत व विशेष म्हणजे त्या प्रत्येक भजनाला चालीही लावल्या आहेत. त्यांच्या ह्या कार्याला अनेकानेक शुभेच्छा !

जनार्दन महाराज

realpatidar.com

realpatidar.com

लेखकाचे मनोगत

ब्रम्हलीन संतश्री जगन्नाथ महाराज्यांकडून अनुग्रहीत, सत्पंथी परिवाराचा एक सत्पंथी सदस्य हा माझा अल्पसा परिचय ! फैजपूर मंदीरात तसे येणे जाणे होते, पण मोजकेच ! एखाद्या मोठ्या उत्सवाच्या वेळी महाराज्यांशी होणारा अल्पसा परिचय ! परंतु सान्निध्यता नव्हती ! श्रध्दाभाव होता पण गाढ सहवास तेवढा नव्हता.

सद्गुरु संतश्री जगन्नाथ महाराजांच्या निर्वाणीचा तो प्रसंग ! असंख्य असा जमलेला जन समुदाय, हजारो लोचने. प्रत्येक लोचन अश्रुंनी भारावलेले. काहीतरी मोठं हरवल्याचा होणारा आभास. मंदीरापासून शेतमळ्याच्या समाधी स्थळापर्यंत न

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n7/mode/1up

realpatidar.com

संपणाऱ्या लागलेल्या रांगाच रांगा ! महाराजांच्या अंतीम दर्शनासाठी लागलेली रिघ, एक आगतीकतेची ओढ आणि शेवटी समाधीवर पुष्प वर्षाव करीता साश्रुनयनांनी गुरुदेवांना दिलेला अखेरचा आद्रीत निरोप.

महाराजांची ती निर्वाण घटीका, अंत्ययात्रा माझ्या मनात एक पोकळी निर्माण करुन गेली. पोकळीग्रस्त मनोघराला भरीव असे घरपण मिळाले; जेव्हा 'प्रेरणापीठ पीराण्याचे जगद्गुरु सत्पंथाचार्य प. पू. नानकदासजी महाराज खडक्याला आले ! अहोभाग्य ! सुत्रसंचालन करण्याचे कार्य माझ्या वाट्याला आले. संतव्यासपिठाशी माझा झालेला अल्पसा परिचय, आचार्य जनार्दन महाराजांनी मजवर केलेली कृपादृष्टी, स्वहस्ते माझ्या गळ्यात टाकलेला पुष्पहार. झाले चित्रच पालटले ! जिवनाला एक वेगळी

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n8/mode/1up

realpatidar.com

कलाटणी मिळाली. परिचय वाढला, सख्य वाढले. गुरुशिष्याचे नाते अतूट जडले. 'आपण भजने लिहीतात, गातात, मग आपल्या पंथासाठी का लिहीत, गात नाही? मला केलेला प्रश्न? झाले गुरुंची आज्ञा शिरसावंद्य मानून लिखाणास सुरुवात केली. संतश्री जगन्नाथ महाराजांचे स्मरण करीतां, लिहीता, वाचता, जगन्नाथ साहीत्याचा गोड आस्वाद घेऊ लागलो. मनात आले - या थोर महात्म्याची थोरवी डोंगराएवढी आहे. या थोरवीला साधे सरळ, सोपे आणि ओवीबध्द कां करु नये? फक्त संतश्री जगन्नाथ लिहावां अशी कल्पना आचार्य जनार्दन महाराज्यांजवळ मी बोलून दाखविली. महाराज्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच 'संतश्री जगन्नाथ सार' साकारले गेले; नव्हे नव्हे जगन्नाथ महाराज्यांनी माझ्या करवी ते करुन घेतले लिहून घेतले. असेच

realpatidar.com

realpatidar.com

म्हणावे लागेल.

केवळ दोन दिवसात हे संत सार लिहीले गेले या दोन दिवसात लिखाण करीत असता जगन्नाथ महाराज कुठे तरी माझ्या जवळपास आहेत असा आभास मला जाणवत होता व जगन्नाथ महाराज एक असामान्य विभुती होती याची जाणीव जेव्हा झाली तेव्हा फार उशीर झाला होता. ग्रंथमाला चाळीत असता अंतरंगी प्रकाश पडला. महाराज्यांना गुरुदक्षिणेच्या रुपांत कृतज्ञता म्हणून 'संतश्री जगन्नाथ सार' लिहावं म्हणून लेखणी सज्ज झाली. माता सरस्वती साह्यकरी होता. 'संतश्री जगन्नाथ सार' काव्य उदयाला आलं.

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n10/mode/1up

realpatidar.com

१) मन बुध्दीलाही जडावां, विचार सारासार ।
एकेक ओवी सिध्द, संतश्री जगन्नाथ सार ॥
स्मरण पठण करीता, उतरेल क्लेश भार ।
जगन्नाथ सारं वाचा, उघडले स्वर्गद्वार ॥
२) सद्‌गुरु बुध्दी अशी देवो, नशीबी परमार्थ येवो ।
निष्फळ नको हे जगणे, जगण्यांसी अर्थ येवो ॥
जगन्नाथ सारं मात्रे, चित्तासी शुध्दता येवो ।
सारांत अमृत गोडी, भरभरुन वाट्याला येवो ॥

आपला,

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n11/mode/1up

realpatidar.com

।। संतश्री जगन्नाथ सार ।।

श्वास जगन्नाथ । माझा निश्वास जगन्नाथ ।
पायी ज्यांचे अढळ माझा । विश्वास जगन्नाथ ।। १ ।।
माई जगन्नाथ । मम तात जगन्नाथ ।
संसारी रहाटगाडे । साह्यकारी जगन्नाथ ।। २ ।।
जगन्नाथ वाहे सरिता । व्यापोनी दोन्ही काठ ।
चित्तासी शुध्द यावी । उकलीता ज्ञान गांठ।। ३ ।।
प्रपंचात गोडी येण्यां । जगन्नाथ चरणी यावे ।
जया तोड नसे जगती । भक्तीज्ञान सेवोनी घ्यावे ।। ४ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n12/mode/1up

realpatidar.com

स्पर्श शब्द जगन्नाथ । माझा हर्ष जगन्नाथ ।
क्षणोक्षणी जाण ज्यांची । आदर्श जगन्नाथ ।। ५ ।।

महंत एक होतां । दुजा मला दिसेना ।
स्मरण मात्रे नेत्र ओले । आसवं कुणी पुसेना ।। ६ ।।

अवघाची पंथा ठायीं । एकरुप होता भरला ।
धर्मकार्यासी सिध्द होता । मागे कधी ना सरला ।। ७ ।।

पंथ जगन्नाथ । माझा कंठ जगन्नाथ ।
सुरासी लीन होता । वैकुंठ जगन्नाथ ।। ८ ।।

सद्गुरु दान देसी । सेवां तुझी घडावी ।
साकार मुर्ति ऐसी । दृष्टी जिथे पडावी ।। ९ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n13/mode/1up

realpatidar.com

आराम जगन्नाथ । मम विराम जगन्नाथ ।
तिर्थासी काय जावुं । चारी धाम जगन्नाथ ।। १० ।।
गुजराथी भाष्य होते । जगन्नाथ कृपा केली ।
संतवाङ्मयाची गोडी । मराठीत मायबोली ।। ११ ।।
मिळवावा देव कैसा । काय वाट सोपी केली ।
जगन्नाथ दारी येता । दुःख सारी झोपी गेली ।। १२ ।।
काटे शिरी सदैव । काळोखं दाट होता ।
उजळोनी निघे दैव । जगन्नाथ पाठ होता ।। १३ ।।
जगन्नाथ गुरु माझा । मज वाटे हवाहवासा ।
सदाचारी धर्मवक्ता । नित भासे नवानवासा ।। १४ ।।

realpatidar.com

realpatidar.com

सर्वांशी प्रेम देई । जगन्नाथ स्वामी माझा ।
रंकरावी भेद नाही । गुणाधीश गुरु माझा ।। १५ ।।
सत्पंथ दिवा पणती । प्रज्वलीत ज्योत झाली ।
सुवर्ण किरणात सर्व न्हाली । जगन्नाथ लक्ष घाली ।। १६ ।।
जगन्नाथ वाणी श्रवता । कर्णत्वे धन्य झाली ।
अंतरंगी तृप्त होता । अमृत्वे आज प्यालो ।। १७ ।।
नाम घेता जगन्नाथी । भुक तृष्णा ही शमावी ।
ओढ सर्वा ठायी लागी । कायी सिध्दता मिळावी ।। १८ ।।
वैभवी माझा संत । ज्याला पार नाही होता ।
कल्याणकारी स्वामी अैसा । परोपकार अंगी होता ।। १९ ।।

realpatidar.com

realpatidar.com

जगन्नाथ स्वामी माझा । आचार्य एक होता ।
सन्मार्गी धडे गिरवी । प्राचार्य एक होता ।। २० ।।
सत्पंथी बांधवांनो । जगन्नाथ जाणं ठेवू ।
निशी दिनी जाग येता । जगन्नाथ नाम घेवू ।। २१ ।।
जगन्नाथ स्वामी माझा । परिपूर्ण ऐसा झाला ।
संकल्प सिध्द करीतां । सत्पंथ शिखरी नेला ।। २२ ।।
स्मितहास्य मंद भाळी । केसरी गंध होता ।
जगन्नाथ स्वामी समयी । पाबन्द ऐसा होता ।। २३ ।।
वलयांकीत संशयाचे । डोंगर झडून गेले ।
जगन्नाथ चरणी येतां । मी पण माझे पळून गेले ।। २४ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n16/mode/1up

realpatidar.com

करुणामाई जगन्नाथ । बंधूभाई जगन्नाथ ।
संतसाई जगन्नाथ । ठायी ठायी जगन्नाथ ।। २५ ।।

जगन्नाथ कृपासिन्धू । कांठोकांठ भरला होता ।
सत्यब्रिद परमोच्चबिंदु । पंथात ठरला होता ।। २६ ।।

मंदमंद वाहे वारा । जोड सुगंधी मिळावी ।
जगन्नाथ देत थारा । भयचिंता ही पळावी ।। २७ ।।

घेरे मना भरारी । जगन्नाथ शोध घेरे ।
सतपंथ साहित्याचा । निजबोध मनी घेरे ।। २८ ।।

एकेक शब्द अैसा । पाचुचे मोल ज्याला ।
ग्रंथ जनक जगन्नाथ । सर्वत्र बोलबाला ।। २९ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n17/mode/1up

realpatidar.com

विखुरलेले मणी मुक्त । शोधोनी थाळं केली ।
मणीयात भरले सुक्त । गुंफोनी माळ केली ।। ३० ।।

उपदेश परिपूर्ण । कुठे तोड याला नाही ।
जगन्नाथ अैसा रुजला । जगी जोड याला नाही ।। ३१ ।।

ममठाव जगन्नाथ । ममभाव जगन्नाथ ।
नेत्रासी आस आता । मज पाव जगन्नाथ ।। ३२ ।।

वैराग्य जगन्नाथ । सुराज्य जगन्नाथ ।
सदोदित अनुरागी । आराध्य जगन्नाथ ।। ३३ ।।

वाटा होत्या अरुंद । परि पर्वा नाही केली ।
अडसुळे जगन्नाथे । काटेरी दुर केली ।। ३४ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n18/mode/1up

realpatidar.com

सदा माझे डोळा । जगन्नाथ एक राहो ।
कंठात प्राण असता । जगन्नाथ मजला पावो ।। ३५ ।।

आस जगन्नाथ । आभास जगन्नाथ ।
हाकेसी सिध्द होई । हमखास जगन्नाथ ।। ३६ ।।

जगन्नाथ स्वामी ऐसा । होणे दुजा नाही ।
आसमंते आज गुंजे । सर्वत्र वाहवाही ।। ३७ ।।

अस्थिरासी देत स्थैर्य । जगण्यासी मिळे धैर्य ।
जगन्नाथ माझे सर्व । गुरु माझे मला गर्व ।। ३८ ।।

जगन्नाथ पर्व आले । गवसली ठेव आता ।
मांगल्यात तत्वे भिजता । नसे दुर देवं आता ।। ३९ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n19/mode/1up

realpatidar.com

सत्संगी जगन्नाथ । शांत निर्वीकारी ।
धर्मासाठी जगला । वृत्ती ही करारी ।। ४० ।।
जनहीत सर्वधनासी । कटीबध्द अैसा झाला ।
प्रतिमेस आज पडती । हजारों फुलमाला ।। ४१ ।।
सतपंथी बांधवानो । निद्रिस्त जागे व्हारे ।
रथ जगन्नाथाचा । हाकोनी पुढे न्यारे ।। ४२ ।।
सिध्द व्हारे आता । परिक्षेची वेळ आहे ।
ब्रम्हअंश जगन्नाथी । ईश्वरी खेळ आहे ।। ४३ ।।
ओळखीला ज्याने कोणी । कृतकृत्य तोरे झाला ।
जगन्नाथ गुणगाता । भवपार पार झाला ।। ४४ ।।

realpatidar.com

realpatidar.com

कष्टकरी जगन्नाथ । प्रतिबिंबे आज स्पष्ट ।
बहुसंखी मेळ होतो । प्रतिवादीवाद नष्ट ॥ ४५ ॥

ज्याने त्याने वाचा । जगन्नाथ नाम पाढा ।
एकेक शब्द साचा । हांकीत संसार गाडा ॥ ४६ ॥

हे बंध रेशमाचे । संसारी गाठ पडली ।
जगन्नाथ दर्शनाने । भक्तित प्रित जडली ॥ ४७ ॥

जगन्नाथ गुरुं माझा । ब्रम्हयांसी ज्ञात होता ।
पुजनांत सदा रमला । ओंकारासी गात होता ॥ ४८ ॥

सत्यवान जगन्नाथ । शिलवान जगन्नाथ ।
धर्मतत्वांसाठी लढला । बलवान जगन्नाथ ॥ ४९ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n21/mode/1up

realpatidar.com

जगन्नाथ मला रक्षी । जगन्नाथ माझी भक्ति ।
नाथाविना कोणं साक्षी । जगन्नाथ माझी मुक्ति ॥ ५० ॥
घरदारं जगन्नाथ । ममदरबार जगन्नाथ ।
अपीलांत केस माझी । सरकार जगन्नाथ ॥ ५१ ॥
जगन्नाथ ज्यांसी कळला । तो सत्पंथात वळला ।
उशिराने जाग येता । मग धायी धायी रडला ॥ ५२ ॥
चारित्र्यास दाग नाही । शुभ्रतेची शाल होता ।
ज्ञानदानांसाठी जगला । ब्रम्हयांचा लाल होता ॥ ५३ ॥
गेला जरी निघोनी । भासतो काल होता ।
जगन्नाथ स्वामी माझा । सतपंथ ढाल होता ॥ ५४ ॥

realpatidar.com

realpatidar.com

प्रवचनांत मुग्ध श्रोते । काय मधूर बोल होते ।
सुवचनी जगन्नाथ । अनमोल मोल होते ।। ५५ ।।

संत बहु झाले । होतील बहु जाण ।
जगन्नाथ संत माझा । कंठस्य जिवनप्राण ।। ५६ ।।

भुलोंकी यावा फिरोनी । संदेश पाठवारे ।
प्रार्थनेत ना विलंब । जगन्नाथ आठवारे ।। ५७ ।।

रंगमंच कल्याणाचा । जागवी जो अहोरात्र ।
रिक्त गेला ना कुणीही । जगन्नाथ अक्षयपात्र ।। ५८ ।।

सत्यासाठीच जगला । कटीबध्द जगन्नाथ ।
तत्ववेत्ता जो ठरला । प्रतिबध्द जगन्नाथ ।। ५९ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n23/mode/1up

realpatidar.com

सरसावोनी कोणी येता । परि स्तब्ध जगन्नाथ ।
क्षमाशांतीचा पुजारी । अनिरुध्द जगन्नाथ ।। ६० ।।
भाव शुध्द जगन्नाथ । ममबुध्द जगन्नाथ ।
देवदुत उदया आला । प्रारब्ध जगन्नाथ ।। ६१ ।।
अवधुत मांगल्यांचा । माझा पक्ष जगन्नाथ ।
पुतळा जो कैवलयाचा । पूर्ण बोध जगन्नाथ ।। ६२ ।।
सतपंथ पुनर्भरणी । आरंभ जगन्नाथ ।
ज्ञानदान सोपे कर्मी । प्रारंभ जगन्नाथ ।। ६३ ।।
प्रत्ययांसी अैसा आला । संग सखा जगन्नाथ ।
भजनांसी लीन झाला । समारंभी जगन्नाथ ।। ६४ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n24/mode/1up

realpatidar.com

सुख शोधावयांसी जाता । मज लक्ष जगन्नाथ ।
चित्त स्वैराचारी होता । ये समक्ष जगन्नाथ ।। ६५ ।।

पुजापाठकर्मी । भारी दक्ष जगन्नाथ ।
संप्रदायी रतकर्मी । समकक्ष जगन्नाथ ।। ६६ ।।

नवनिर्मीतीचा पुतळा । अवतारी जगन्नाथ ।
सतपंथ - संप्रदायी । जोडारी जगन्नाथ ।। ६७ ।।

समधर्म ज्योतकारी । एक अक्स जगन्नाथ ।
प्रेमे बांधीयेली शिदोरी । चाणाक्ष जगन्नाथ ।। ६८ ।।

धर्मप्रचारासी हिंडे । दारोदारी जगन्नाथ ।
सर्वांभुती एकोप्याचा । संघकारी जगन्नाथ ।। ६९ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n25/mode/1up

realpatidar.com

सत्यांसाठी लढला । वज्रधारी जगन्नाथ ।
दागी सुवचने प्रेमबाणे । धनुर्धारी जगन्नाथ ॥ ७० ॥
धाव घेई बोलाविता । शिष्याघरी जगन्नाथ ।
वैराग्याचा पुतळा । जटाधारी जगन्नाथ ॥ ७१ ॥
समाधानी शिष्यवृंद । अधिकारी जगन्नाथ ।
कर्मकांडी सुविचारी । करतारी जगन्नाथ ॥ ७२ ॥
शरीराते ग्रासे व्याधी । परि आनंदी जगन्नाथ ।
थकलेला कधीना भासे । परमानंदी जगन्नाथ ॥ ७३ ॥
जनमाणसांत रुजला । स्वानंदी जगन्नाथ ।
कोंदीयेला बंदीशाळे । हृदयारविंदी जगन्नाथ ॥ ७४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n26/mode/1up

realpatidar.com

प्रतिभास्करु म्हणुवा । म्हणुमी श्रीरंगनाथ ।
प्रतिमेस दे सजिवता । चितारी जगन्नाथ ।। ७५ ।।

कोमलता या फुलांची । व्यवहारी जगन्नाथ ।
सुगंधात वर्षावाची । फुलवारी जगन्नाथ ।। ७६ ।।

आळविण्यास गोड सोपा । अभंग जगन्नाथ ।
चाळण्यास ग्रंथ साचा । पारंग जगन्नाथ ।। ७७ ।।

जगन्नाथ स्वामी माझा । सगुणी साकार होता ।
वेड लावियले जयाने । बहुत्वाकार अैसा होता ।। ७८ ।।

रत्नात रत्न जाणु । कोहेनुरी वाणं होता ।
आदर्श चारित्र्याणु । बहुगुणी जाण होता ।। ७९ ।।

realpatidar.com

realpatidar.com

सेवेत या समक्षु । मम साई सान होता ।
जगन्नाथ ज्ञानचक्षु । जगतांत मान होता ॥ ८० ॥
जगण्यांत एकवारे । जगन्नाथ कक्षी यावे ।
विचारांत दिव्यतारे । जगन्नाथ पक्षी व्हावे ॥ ८१ ॥
पंथ पक्ष पावित्र्याला । रोखु शके ना कोणी ।
जगन्नाथ साहित्याला । मापु शके ना कोणी ॥ ८२ ॥
सोपा सुलभ होता । सन्मार्गी जगन्नाथ ।
कृपादानी पात्र होता । सर्वांशी जगन्नाथ ॥ ८३ ॥
नम्रतेचा गुणं अंगी । शुभ्रतेची खाणं होता ।
जगन्नाथ स्वामी माझा । गौरवाभिमान होता ॥ ८४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n28/mode/1up

realpatidar.com

षड्रिपु ना लवलेषु । तसुंभरी अंश नव्हता ।
जगन्नाथ स्वामी ऐशु । सर्वामते मत महंता ॥ ८५ ॥
धर्मकार्यासाठी धजला । कधी भुमीवरी निजला ।
पंथासाठीच सजला । अलंकारी जगन्नाथ ॥ ८६ ॥
अलंकार सदगुणांचे । मढवोनी दोन्ही हाथ ।
करी ध्यान निर्गुणांचे । शिरोधारी जगन्नाथ ॥ ८७ ॥
इंद्रधनु या आसमंते । सप्तरंगी जगन्नाथ ।
मनमंदिरात नांदे । छटाधारी जगन्नाथ ॥ ८८ ॥
दर्शनासी प्रभु नाचे । मनमयुरी जगन्नाथ ।
जगण्यासी सुर गवसे । सप्तसुरी जगन्नाथ ॥ ८९ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n29/mode/1up

realpatidar.com

जगन्नाथ स्वप्न माझे । दुजे मला पडेना ।
जगन्नाथ एक भक्ति । दुजी मला जडेना ।। १० ।।
उपकारी थोर जाणु । एक संत अैसा होता ।
जगन्नाथ कर्म योगी । प्रज्ञावंत अैसा होता ।। ११ ।।
निष्काम कर्मयोगी । रत भक्ति भोग भोगी ।
संत साधु महान जोगी । सद्गुरु जगन्नाथ ।। १२ ।।
सत् कर्मासवे जागी । रत परमानंद भागी ।
सद्गुरु ब्रम्हा शरणलागी । गुरु माझा जगन्नाथ ।। १३ ।।
सर्वाठायी सुखभागी । सर्वादरार्थी प्रेमे वागी ।
मोहमाया दंभ त्यागी । गुरु माझा जगन्नाथ ।। १४ ।।

realpatidar.com

realpatidar.com

रचनाकारी संत झाला । साकारी ग्रंथमाला ।
शिक्षापत्री संस्कार माला । गुरु जनक जगन्नाथ ।। ९५ ।।
वेदोक्त ग्राह्य नियमाने । मुळबंध पुनरुत्थाने ।
दशावतार ग्रंथ निर्माणे । ओजस्विता जगन्नाथ ।। ९६ ।।
समाधीस्त स्वामी झाला । परीभासे ना निघून गेला ।
सत्पंथी सागराला आज । ओसंडी जगन्नाथ ।। ९७ ।।
जन्ममृत्यू येणे जाणे । सत्य इहलोकी संविधाने ।
ना टळती विधी विधाने । उद्गारी जगन्नाथ ।। ९८ ।।
सद्गुरु नाथ सेवा घडावी । समाधीस पाऊले वळावी ।
भावार्पणे करे ही जुळावी । शुध्दत्वे जगन्नाथ ।। ९९ ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1183/page/n31/mode/1up

realpatidar.com

जगन्नाथ नाम निर्धारु । शिष्यवृंदासी जाण आधारु ।
परतोनी येणार मी माघारु । बोल निर्वाणी जगन्नाथ ।। १०० ।।
बुध्दीदाता प्रभु समर्थ । लेखनांत उतरे जी यथार्थ ।
ज्ञानदेवे जी भक्ति सार्थ । समर्पित जगन्नाथ ।। १०१ ।।

*** समाप्त ***

realpatidar.com

realpatidar.com



सद्‌गुरु श्री इमामशाह महाराज

श्री निष्कलंकी नारायण भगवान

मुद्रक
यशवंत प्रिंटींग प्रेस,
मोठ्या मारोती मंदीरा जवळ, फैजपूर
ता. यावल, जि. जळगांव

realpatidar.com

realpatidar.com

"गुरु"

गुरु काय आहे? गुरु एक - 'तत्त्व'

संगतीने काचेला पाचू बनविणारे - 'सोने'

छेदलेल्या वृक्षाला, क्षीणलेल्या चंद्राला वाढविणारी - 'प्रेरणा'

अज्ञानरुपी अंधःकारातील प्रज्वलीत - 'ज्योत'

रत्नाला घर्षण सोसण्यासाठी देणारे - 'सामर्थ्य'

निराश्रिताला आश्रय देणारे - 'आधारस्तंभ'

आचार्य श्री जनार्दन महाराज

realpatidar.com